

FIRST INFORMATION REPORT
(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District (जिल्हा): वाशिम P.S. (पोलीस ठाणे): मालेगांव Year (वर्ष): 2017
FIR No. (प्रथम खबर क्र.): 0042 System Date and Time (ससिस्टम दिनांक और समय): 15/02/2017 07:55 वाजता
Original Date and Time (वास्तविक दिनांक और समय): 15/02/2017 07:55 वाजता

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय दंड संहिता १८६०	३४
2	भारतीय दंड संहिता १८६०	३७९
3	भारतीय दंड संहिता १८६०	५११

3. (a) Occurrence of offence (गुन हयाची घटना):
1 Day (दिवस): बुधवार Date from (दिनांक पासून): 15/02/2017 Date To (दिनांक पर्यंत): 15/02/2017
Time Period (कालावधी): प्रहर १ Time From (वेळेपासून): 00:30 तास Time To (वेळेपर्यंत): 00:30 तास
(b) Information received at P.S. (माहिती मिळाले याचे पोलीस ठाणे): Date (दिनांक): 15/02/2017 Time (वेळ): 07:03 तास
(c) General Diary Reference (रठाणे दैनंदिनी संदर्भ): Entry No. (नोंद क्र.): 007 Time (वेळ): 07:03 तास

4. Type of Information (माहितीचा प्रकार): मौखिक

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1. (a) Direction and distance from P.S. (पोलीस ठाणे यापासून दिशा व अंतर): पश्चिम, 1 कि.मी. Beat No. (बिट क्र.):
(b) Address (पत्ता): मालेगांव, मालेगांव
(c) In case, outside the limit of this Police Station, then Name of P.S. (या पोलीस ठाणे याच या हद्दीबाहेर असलेल्या यास त या पोलीस ठाणे या नांव):

District (State) (जिल्हा (राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

- (a) Name (नाव): शेख रफिक शेख मुसा शेख
(b) Father's Name (का नाम):
(c) Date/Year of Birth (जन्म म तारीख/वर्ष): 1972 (d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत
(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):
(f) Passport No. (पारपत्र क्र.):
Date of Issue (अदा केले याची तारीख): Place of Issue (अदा केले याचे ठिकाण):
(g) Occupation (व्यवसाय):
(h) Address (पत्ता)

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्ता प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	वार्ड नंबर 17 मालेगांव, मालेगांव, वाशिम, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	वार्ड नंबर 17 मालेगांव, मालेगांव, वाशिम, महाराष्ट्र, भारत

(i)

Phone number (फफोन नं.):

Mobile (मोबाइल सं.):

7. Details of known / suspected / unknown accused with full particulars (माहीत असलेल या /संशयित/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत ता):

S. No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address(वर्तमान पता)
1	सय्यद असद सय्यद मुजफर सय्यद			1. रामालेगांव,मालेगांव,वाशिम,महाराष्ट्र,भारत
2	गजानन सिताराम लठाड			1. रा मालेगांव,मालेगांव,वाशिम,महाराष्ट्र,भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant / informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):

S. No. (क्र.सं.)	Property Category (मालमत्तेचा प्रकार)	Property Type (सम्पत्ति के प्रकार)	Description (विवरण)	Value(In Rs/-)(मूल्य (रु. मध्ये)

10. Total value of property stolen (In Rs/-) (चोरीस गेलेल या मालमत्तेचे एकूण मूल्य (रु.मध्ये):

11. Inquest Report / U.D. case No., if any (इन्क वेस्ट अहवाल/अकस्मात मृत्यू प्रकरण क्र.,जर असल यास):

S. No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.)

12. First Information contents (प्रथम खबर मजकूर):

जबाबी रिपोर्ट पो स्टेटे मालेगाव दि.15/02/2017 माझे नाव शेख रफिक शेख मूसा वय45 वर्ष व्यवसाय मोबाईल रिपेरिंग व न्यु वॉच सेन्टर जात मुस्लीम रा. वार्ड नं 17 मालेगांव ता. मालेगांव जि. वाशिम मी समक्ष पोलीस स्टेशनला हजर येवुन जबाबी रिपोर्ट देतो की वरिल ठिकाणी राहतो व माझे मालेगांव येथील बस स्टॅंड चे बाजूला मोबाईल रिपेरिंग व न्यु वॉच सेन्टर चे दुकान आसुन सदर मी व माझा मुलगा शेख समीर शेख रफिक असे चालवितो तसेच सदर दुकाना मध्ये मोबाईल रिपेरिंग करिता व विक्री करिता असतात . आज दि 15/02 17 रोजी राजी दरम्याण अंदाजे 12/30 वा चे सुमारास मला गीरीश अग्णीहोत्री यांनी माहिती दिली कि, माझे मोबाईल रिपेरिंगचे दुकानाचे मागे चोर आले आहेत वरुन मी व माझा मुलगा समीर तसेच शेजारी राहणारे शशीकांत अनसिंगकर वईतर लोक झोपेतुन उठलो व आम्ही आम्हचे दुकाना कडे आलो व पाहीले तेव्हा दुकानाचे वर दोन अज्ञात ईसम दिसले मी त्याचे वर टार्च मारली असता त्यांनी दुकाणाचे टिनाचे वरुन उडी मारली व पाठीमागुन पळुन जात होते तेंव्हा मी इतर लोकांना दुकाणाचे पाठीमागे जाण्यास सांगितले तेव्हा ते अज्ञात ईसम चोर हे पळतपळत शेख अज्जु गादी कारखाना यांचे घरावर चढताना दिसले त्यावेळी ईतर सर्व जन त्याचे मागे धावले त्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनला माहिती दिली व तेव्हा तेथे पोलीस सुध्दा आले त्या अज्ञात ईसमानी आम्हाला व पोलीसाना पाहीले त्यानंतरत्यातील एकाने घरावरुन पठीमागे उडी मारली व पळुन जाण्याच्या प्रयत्नात तो खाली पडला त्यामुळे त्याचे पायाला लागले तसेच दुसरा ईसम हा पळुन जाण्याच्या प्रयत्नातत्याला आम्ही व तेथील लोकांनी व पोलीसानी पकडले तसेच उडी मारल्यामुळे खाली पडलेल्या ईसमास पाहीले असता त्याचे पायला मार लागला होता व त्याला खुप वेदना होतहोत्या त्यामुळे मी व तेथील ईसमानी पोलीसाचे मदतीने त्यास उचलले व पोलीसांचे सरकारी गाडी मध्ये टाकुन त्यास उपचारा किरता ग्रामीन रुग्णालय मालेगाव येथे घेउन गेलो तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी उडीमारुन जखमी झालेल्या ईसमावर उपचार केले तेव्हा जखमी झालेल्या ईसमाचे नाव सय्यद असद सैय्यद मूज्जफर वय 32वर्ष जात मुस्लीम रा. मालेगांव असे असल्या बाबत माहिती पडले तसेच त्यास पायाला मार आसल्या मुळ पुढील उपचारा करीता अकोला येथे रवाणा केले तसेच त्याचे सोबत असलेला ईसम त्याचे नाव गजानन सीताराम लठाड वय 35 वर्ष जात आध दोन्ही रा. मालेगाव असेअसले बाबत माहिती पडले त्यानंतर मी दवाखाण्यातुन माझे दुकांनाजवळ येउन पाहीले असता नमुद दोन्ही ईसमानी माझ दुकांनाचे टिन वाकउन दुकाना मधील सामानाचा वस्तुची चोरी करण्याचे उदेशाणे टिन वाकवुन चोरी करण्याच प्रयत्न केला आहे त्यांचेवर कार्यवाही व्हावी करिता रिपोर्ट देत आहे . माझा जबाबी रिपोर्ट माझे सांगणे प्रमाणे लीहीला मी वाचुन पाहीला माझे सांगणे प्रमाणे बरोबर आहे . सही

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2.

(केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल या कलमान वये वरील अहवालावरुन अपराध घडल याचे):

(1) Registered the case and took up the investigation (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले): or (किंवा): / or (या)

(2) Directed (Name of I.O.) ((तपास अधिका-याचे नाव)): GAJANAN Mahadev Rank (हुद्दा): पोलीस हवालदार WANI

No. (क्र.): POBN70187 to take up the Investigation (कला तपास करण याचे अधिकार दिले)or (या)

(3) Refused investigation due to (ज या कारणामुळे तपास करण यास नकार दिला): or (किंवा)

(4) Transferred to P.S. ((गुन् हा दुसरीकडे पाठविला असल यास त या District (जिल्हा हा):
पोलीस ठाण याचे नाव):

on point of jurisdiction (अधिकाराच या दृष्टिकोनातून).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant /informant, free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल याचे त याने मान य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली)

R.O.A.C. (आर.ओ.ए.सी.)

Signature of Officer in charge, Police Station (ठाणे
प्रभारी अधिका-याची स वाक्षरी)

Name (नाव): SURESH HARIBHAU NAIKNAWARE

Rank (हुद्दा): I (Inspector)

No. (क्र.): POBN58926

14. Signature / Thumb impression
of the complainant / informant
(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा)

15. Date and time of dispatch to the court (न यायालयात पाठवल याची तारीख व वेळ):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र):

Physical features, deformities and other details of the suspect/accused: (If known / seen)

(संशयित/आरोपीचे (माहित असलेले या/पाहिलेले या) शारीरिक वैशिष्ट्ये, त्रयंग आणि इतर तपशील

S. No. (अ.क्र.)	Sex (लिंग)	Date / Year Of Birth (जन्म मतारीख वर्ष)	Build (बांधा)	Height (cms) (उंची(सें.मी)	Complexion (रंग)	Identification Mark(s) (ओळखीच या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष	1985				
2	पुरुष	1982				

Deformities / Peculiarities (त्रयंग / वैशिष्ट्ये)	Teeth (दात)	Hair (केस)	Eye (डोळे)	Habit(s)(सवयी)	Dress Habit (s) (पोशाखाच या सवयी)
8	9	10	11	12	13

Language/Dialect (भाषा/बोलीभाषा)	Place of (चे ठिकाण)					Others (इतर)
	Burn Mark (भाजले याच या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole ((तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त्रययापेक्षा अधिक तपशील दिले यास फक्त त्रययातील रकाने यांची नोंद घेतली जाईल)